

कोविड-१९ च्या संसर्गजन्य रोगामुळे सन २०२०-२१
या वित्तीय वर्षात होणाऱ्या अर्थव्यवस्थेवरील
परिणामाबाबत वित्तीय उपाययोजना करण्याबाबत..

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन निर्णय शुध्दीपत्रक क्रमांक : अर्थसं-२०२०/प्र.क्र. ६५/अर्थ-३

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक :- १४ मे, २०२०

- पहा :-** १) वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र.संकीर्ण २०२०/प्र.क्र.६२/कोषा प्रशा -५,
दि.३१ मार्च, २०२०.
२) वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र. अर्थसं-२०२०/प्र.क्र.६४/अर्थ-३,
दि.१६ एप्रिल, २०२०.
३) वित्त विभाग, शासन निर्णय क्र. अर्थसं-२०२०/प्र.क्र. ६५/अर्थ-३,
दि. ०४ मे, २०२०

शासन शुध्दीपत्रक -

दि. ०४ मे, २०२० च्या शासन निर्णयातील परि. १३ मध्ये पुढील परंतुकाचा समावेश करण्यात यावा.

“मात्र पाणीपुरवठा व स्वच्छता विभागासाठी उन्हाळ्यातील टंचाई अंतर्गत अत्यावश्यक स्वरूपाच्या व मुलभूत गरजांच्या कामांना व रो.ह.यो. अंतर्गतच्या कामांना वरील निर्बंध लागू राहणार नाहीत.

तसेच केंद्र सहाय्यित योजनांसाठी जर केंद्र शासनाकडून निधी प्राप्त झालेला असल्यास त्या निधीच्या मर्यादेतच सर्व विभागांतर्गतच्या बांधकामांच्या कामांना वरील निर्बंध लागू राहणार नाहीत.

तसेच ग्रामविकास विभाग व नगर विकास विभाग यांना दि. ३१.०३.२०२० पूर्वी वितरीत करण्यात आलेल्या शिल्लक (अपूर्ण कामांचा वित्तीयभार वजा जाता) निधीमधून काही कामे हाती घ्यावयाची असल्यास शिल्लक निधीच्या मर्यादेत खर्च सिमित ठेवला जाईल व पुढील आर्थिक वर्षासाठी (२०२०-२१) कोणताही वित्तीय भार निर्माण केला जाणार नाही या अटीच्या अधीन बांधकामे व इतर बाबी हाती घेता येतील.”

२. उपरोक्त शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून, त्याचा संगणक संकेतांक २०२००५१३१८२३१८२२०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(मनोज सौनिक)

अपर मुख्य सचिव (वित्त), महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा. राज्यपालांचे प्रधान सचिव
- २) मा. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव
- ३) मा. विरोधी पक्षनेता, विधान परिषद/विधान सभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.

- ४) सर्व मंत्री आणि राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव.
- ५) अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई
- ६) मा. मुख्य सचिव, सर्व अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ७) सचिव, महाराष्ट्र विधानसभा/विधानपरिषद विधानमंडळ सचिवालय, मुंबई
- ८) सर्व सह सचिव / उप सचिव (अर्थसंकल्प शाखा), सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ९) विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस रोड, नवी दिल्ली ११०००१
- १०) प्रधान महालेखापाल - १/२ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई/नागपूर
- ११) प्रधान महालेखापाल - १/२ (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र, मुंबई/नागपूर
- १२) प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा/ अपील शाखा), मुंबई
- १३) प्रबंधक, लोकआयुक्त व उप लोकआयुक्त यांचे कार्यालय, मुंबई
- १४) प्रबंधक, म.प्र. न्याधिकरण, मुंबई
- १५) सर्व विभागीय आयुक्त
- १६) सर्व जिल्हाधिकारी
- १७) संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई
- १८) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
- १९) निवासी लेखा अधिकारी, मुंबई.
- २०) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
- २१) सर्व सह सचिव/उप सचिव/अवर सचिव/कक्ष अधिकारी, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
- २२) निवड नस्ती, अर्थ-३, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.